

नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पांढरकवडा शहरातील वार्ड क्र.१२ व १७ मधील विविध प्रकारच्या बांधकामासाठी पांढरकवडा नगर परिषद (जि. यवतमाळ) या नगरपरिषदेस निधी वितरीत करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक :आवसु-२०१२/प्र.क्र.१६२/का.१७

मंत्रालय,मुंबई-४०० ०३२, दिनांक: २५ सप्टेंबर,२०१२

वाचा: शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र.आवसु-१००६/प्र.क्र.८०/नवि-४, दि.६/२/२००७.

प्रस्तावना : नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पांढरकवडा नगरपरिषद, जि. यवतमाळ या नगरपरिषदेस पांढरकवडा शहरातील वार्ड क्र.१२ व १७ मधील आठवडी बाजार मधील ओट्याचे बांधकाम, शौचालयाचे बांधकाम, गेटसह चौकीदार कॅबिनचे बांधकाम, आठवडी बाजारमधील पाथवे, पाईपड्रेन चैनलिंग फेसिंगचे बांधकाम, आठवडी बाजार मधील कॉक्रीट रोड व चैनलिंग फेसिंगचे बांधकाम, अस्तित्वातील पोलवर विद्युत व्यवस्था करणे, पथदिवे नाल्याचे सरळीकरण व लहानस्टिल पूलाचे बांधकाम करणे इत्यादी कामासाठी सन २०१२-१३ या वर्षाकरिता रु. २.२६ कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत नगरविकास विभागाने या विभागास प्रस्ताव सादर केला आहे. नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पांढरकवडा शहरातील वार्ड क्र.१२ व १७ मधील उपरोक्त कामे करण्याकरिता पांढरकवडा नगरपरिषद,जि. यवतमाळ या नगरपरिषदेस निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय : नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पांढरकवडा शहरातील वार्ड क्र. १२ व १७ मधील आठवडी बाजार मधील ओट्याचे बांधकाम, शौचालयाचे बांधकाम, गेटसह चौकीदार कॅबिनचे बांधकाम, आठवडी बाजार मधील कॉक्रीट रोड व चैनलिंग फेसिंगचे बांधकाम, अस्तित्वातील पोलवर विद्युत व्यवस्था करणे, पथदिवे नाल्याचे सरळीकरण व लहानस्टिल पूलाचे बांधकाम करण्याकरिता पांढरकवडा नगरपरिषद,जि. यवतमाळ या नगरपरिषदेस सन २०१२-१३ या वर्षाकरिता लागणारा रु.२.२६ कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगर विकास विभागाने केलेली आहे. नागरी आदिवासी वस्ती सुधारणा या योजने अंतर्गत सन २०१२-१३ या चालू आर्थिक वर्षात रु. ५.०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतूदीपैकी रु.२.२६ कोटी इतका निधी नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत पांढरकवडा शहरातील वार्ड क्र.१२ व १७ मधील यासोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" मधील उपरोक्त कामे करणेकरिता पांढरकवडा नगरपरिषद,जि. यवतमाळ या नगरपरिषदेस सन २०१२-१३ या वर्षाकरिता नगर विकास विभागास वितरीत करण्यास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे. सदर निधी प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला असून त्यांनी तो तात्काळ संबंधिताना वितरीत करावा. सदर तरतूद संगणक वितरण प्रणालीद्वारे प्रधान सचिव, नगर विकास विभाग यांना वितरीत करण्यात येत आहे.

(१) वित्त विभागाच्या दि.६/६/२००८ च्या शासन निर्णयानुसार शिल्लक तरतूद पुढील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी अखर्चीत राहिल्यास सदर अखर्चीत तरतूद शासनाकडे परत करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सदर योजनेखाली सन २००७-०८ ते सन २०१०-११ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी अखर्चीत असलेला निधी शासनास परत करण्याच्या अटीवर वर नमूद केल्याप्रमाणे रु. २.२६ कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे.

(२) सदरहू नागरी आदिवासी वस्ती सुधारणेची परिशिष्ट 'अ' मध्ये दर्शविण्यात आलेली कामे ही पांढरकवडा शहरातील प्रभाग क्र.१२ व १७ या आदिवासी बहुल प्रभागातच करण्यात यावीत.

(३) सदरचा निधी खर्च करतांना शासन निर्णय, नगर विकास विभाग क्रमांक आधिसु. ९००६/ प्र.क्र.८०/नवि-४, दिनांक ६/२/२००७ अन्वये निश्चित करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे/ कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे.

या कारणाकरिता होणारा खर्च "मागणी क्रमांक टी-५, मुख्यलेखाशिर्ष- २२१७ - नगर विकास- पंचवार्षिक योजने अंतर्गत योजना- जनजातीय क्षेत्र उपाययोजना- ८०- सर्वसाधारण- ११- स्थानिक संस्था नगर विकास प्राधिकरण, नगर सुधार मंडळे इत्यादीना सहाय्य- राज्य योजना अंतर्गत योजना- (०१) (०२) नागरी आदिवासी वस्ती सुधारणा (२२१७ १२५९) ३१- सहायक अनुदाने" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदर निधीच्या खर्चाबाबतचा अहवाल आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नाशिक व प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पाठवावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र.९०९०९०९२६९९४९५५०९०० असू आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सोबत-परिशिष्ट 'अ'

५०३४५५८
(कैलास द. भंडलकर)
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

प्रधान सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, म. रा. नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती

जिल्हाधिकारी, यवतमाळ

मुख्य अधिकारी, नगर परिषद, पांढरकवडा, जि., यवतमाळ

संचालक, नगर रचना, यवतमाळ

सहायक संचालक, नगर रचना, यवतमाळ

महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.

वित्त विभाग (व्यय-३/अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई.

जिल्हा कोषागार अधिकारी, यवतमाळ

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,

कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग (का.६), मंत्रालय, मुंबई.

निवडनस्ती (का.१७)

परिशिष्ट "अ"

शासन निर्णय, क्रमांक-आवसू-२०१२/प्र.क्र.१६३/का. १७ दि. २५ सप्टेंबर, २०१२.

नागरी आदिवासी वस्ती सुधारणा योजनेतर्गत प्रस्तावित कामाचे विवरणपत्र

| अ. क्र | कामाचे नांव | अंदाजे रबकम रुपये |
|--------|---|-------------------|
| १ * | नझुल शिट नं. १० बी प्लॉट नं.१२२, आरक्षण क्र.४० वरील आठवडी बाजार मधील ओट्याचे बांधकाम (भाग अ,ब,क व फ) | २५,००,००० |
| २ * | नझुल शिट नं. १० बी प्लॉट नं.१२२, आरक्षण क्र.४० वरील आठवडी बाजार मधील ओट्याचे बांधकाम (भाग ड,इ,ग व अऱ्कशन प्लॉट फॉर्म) | २५,००,००० |
| ३ * | नझुल शिट नं. १० बी प्लॉट नं.१२२, आरक्षण क्र.४० वरील आठवडी बाजार मधील शौचालयाचे गेटसह चौकीदार कॅबीन बांधकाम करणे | १५,३५,६०० |
| ४ * | नझुल शिट नं. १० बी प्लॉट नं.१२२, आरक्षण क्र.४० वरील आठवडी बाजार मधील पाथवे, पाईपड्रेन व चैनलिंग फेसिंगचे बांधकाम करणे | २४,२५,८०० |
| ५ * | नझुल शिट नं. १० बी प्लॉट नं.१२२, आरक्षण क्र.४० वरील आठवडी बाजार मधील कॉक्रीट रोड व चेनलींग फेसिंगचे बांधकाम करणे | ७,८५,२०० |
| ६ | वार्ड क्र.१७ मध्ये शिवाजी पुतल्याजवळ १६ मि. उंच हायमास्ट उभारून विद्युत व्यवस्था करणे | ७,९९,६०८ |
| ७ | वार्ड क्र.१२ व १७ मध्ये विद्युत व्यवस्थे करीता अस्तीत्वातील पोलवर विद्युत व्यवस्था करणे | ९,९५,३०९ |
| ८ | वार्ड क्र.१७ व ए ते बी पर्यन्त विद्युत पथदिवे उभारणे | ९,८९,८७४ |
| ९ | वार्ड क्र.१७ मध्ये सी ते डी पर्यन्त विद्युत व्यवस्था करणे | १०,४६,७१६ |
| १० | वार्ड क्र.१२ मध्ये न.प.मराठी शाळे जवळ १६ मि. उंच हायमास्ट पोल उभारून विद्युत व्यवस्था करणे | ७,३६,७२८ |
| ११ | वार्ड क्र.१२ मध्ये (झोन-१) रस्त्यावर ए ते बी पर्यन्त रस्त्यावर विद्युत व्यवस्था करणे | १०,७४,९४६ |
| १२ | वार्ड क्र.१२ मध्ये (झोन-२) रस्त्यावर सी ते डी पर्यन्त रस्त्यावर विद्युत व्यवस्था करणे | १०,८९,१९६ |
| १३ | वार्ड क्र.१७ मध्ये बोगावत ते सिंघानिया ते पोशट्टी सवारी ते एन.आर.वाय नाला पाईपड्रेन बांधकाम करणे | ९,७८,५०० |
| १४ | वार्ड क्र.१७ मध्ये बोगावत ते सिंघानिया ते पोशट्टी सवारी ते स्मशानभूमी रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे | ४,४७,१८६ |
| १५ | वार्ड क्र.१७ मध्ये जागेच्या विकासासह वार्डातील अस्तीत्वातील नाल्याचे सरळीकरण करणे. भाग-अ | २०,५२,४४५ |
| १६ | वार्ड क्र.१७ मध्ये जागेच्या विकासासह वार्डातील अस्तीत्वातील नाल्याचे सरळीकरण करणे. भाग-ब | २०,४१,२५० |
| १७ | वार्ड क्र.१७ मध्ये लहान स्टिल पुलाचे बांधकाम वार्ड क्र.१६ व १७ ला जोडण्यासाठी करणे | ६,५३,१४० |
| एकूण | | २,२५,७१,४९८ |

टिप :- परिशिष्टातील * अंकीत अनुक्रमांक १ ते ५ येथील कामे ही वार्ड क्र. १७ मधील आहेत.